

सोलार पॉवर प्रोजेक्ट, साक्री या प्रकल्पासाठी के. एफ. डब्ल्यू. जर्मन बँकेकडून महानिर्मिती कंपनी मर्यादित यांना प्राप्त झालेल्या कर्जाच्या रु.३५.८५०९ कोटी रकमेच्या समायोजनाबाबत- वित्तीय वर्ष २०२३-२४.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्र.पुरमा-२०२२/प्र.क्र.१८/ऊर्जा-३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ३१ मार्च, २०२४

- संदर्भ : १) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.पुरमा २०२२/प्र.क्र.१८/ऊर्जा-३, दि.०१.०२.२०२४  
२) महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचे पत्र क्र .D.O. No. ACII/CAORB/CH-१/२०२३-२४/६१२, दि.१४.०२.२०२४.  
३) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय, समक्रमांक, दि.३०.०३.२०२३.

**प्रस्तावना :-**

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती कंपनीकडून के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेच्या सहकार्याने सौर प्रकल्प राबविण्यात येत असून सदर कर्जाची रक्कम रु.५५,१०,२४,०००/- केंद्र शासनामार्फत परस्पर भेल कंपनीस अदा करण्यात आली आहे. महालेखापाल कार्यालयाने दि.१४.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये पीव्ही ऊर्जा प्रकल्पासाठी आरबीआय सीएस नागपूरकडून प्राप्त झालेल्या रु.५५,१०,२४,०००/- खर्चासाठी मुख्य लेखाशिर्ष "८६५८-११० CAORB सस्पेन्स" अंतर्गत थकबाकी दर्शविण्यात आल्याचे कळविले आहे. सदर रकमेपैकी रु.१९,२५,१५,०००/- इतक्या रकमेचे संदर्भ क्र.१ वरील दि.०१.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समायोजन करण्यात आले आहेत. सदर खर्चाच्या थकबाकीची रक्कम केंद्र सहाय्यित कर्ज/ अनुदान, इ. स्वरूपात थेट या विभागाच्या अंतर्गत अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना दिली जात असून ही रक्कम संबंधित लेखाशिर्षाच्या अंतर्गत खर्चासाठी पुस्तकी समायोजनेद्वारे दर्शविणे आवश्यक असल्याचे महालेखापाल कार्यालयाने कळविले आहे. यानुषंगाने आता त्याच मागणी क्रमांकाखालील अन्य लेखाशिर्षाखालील बचतीच्या रकमेतून संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये उर्वरित रु.३५,८५,०९,०००/- इतकी रक्कम पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर रक्कम योग्य त्या लेखाशिर्षाखाली दर्शविण्यासाठी पुस्तकी समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

**शासन निर्णय:-**

सोलार पॉवर प्रोजेक्ट, साक्री प्रकल्प, के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडून रक्कम रु.३५,८५,०९,०००/- (रुपये पस्तीस कोटी पंच्याऐंशी लाख नऊ हजार मात्र) आस्थापित करणाऱ्या कंपनीस थेट प्राप्त झाली आहे. तरी सदर रक्कम पुस्तकी समायोजनाने वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. वरील बाबींचा खर्च "क्रमांक के-११, ६८०१ वीज प्रकल्पासाठी कर्जे, १९० सार्वजनिक क्षेत्र व इतर उपक्रमांना कर्ज, (००)(००)(०४) सौर ऊर्जा प्रकल्पासाठी के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला कर्जे (कार्यक्रम) (६८०१०६६५), ५५ कर्जे व आगाऊ रकमा" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून समायोजित करण्यात यावा.

३. सदर रकमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल मुंबई यांचे अखत्यारित व अधिकारात करण्यात येत असल्याने या रकमेचे देयक तयार करण्यात येऊ नये.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१ यांनी त्यांच्या अखत्यारित व अधिकारात रु.३५,८५,०९,०००/- इतक्या रक्कमचे पुस्तकी समायोजन करून शासनास तसे कळवावे.
५. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, त्याच कारणासाठी उपयोगात आणली जाईल याची खातरजमा करावी.
६. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०५/२०२४/व्यय-१६, दिनांक ३०.०३.२०२४ मधील मंजूरीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३३११५०२०३४५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ. गौरी पाटील )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव,राजभवन,मलबार हिल,मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (ऊर्जा), यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय,विधानभवन, मुंबई-३२.
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
८. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग,ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. प्रधान सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
१२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई.
१३. सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, वर्ल्ड ट्रेड सेंटर नं.१, १३ वा मजला, कुलाबा, मुंबई.
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर
१५. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१७. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
१८. उप सचिव, ऊर्जा-४, उद्योग,ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१९. वित्त विभाग, कार्यासन-व्यय-१६/अर्थ-१४/ऋण व हमी, मंत्रालय, मुंबई-३२
२०. कक्ष अधिकारी (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई-३२
२१. निवड नस्ती (ऊर्जा-३), उद्योग,ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२